

1 August 2024

Corporate Relationship Department **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C-1, Block G, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Script Code: 543981 Symbol: RRKABEL

Sub.: Newspaper Publication – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the quarter ended 30 June 2024. The advertisements were published in Financial Express, Loksatta and Jansatta on 1 August 2024. This information will also be hosted on the Company's website, at www.rrkabel.com.

You are requested to kindly take note of the same.

Thanking you,

Yours sincerely,

For R R KABEL LIMITED

Himanshu Navinchandra Parmar Company Secretary and Compliance officer M. No. – F10118

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the following Authorised Person islate no longer affiliated as Authorised Person (AP) of Mis. Mobilat Oswal Financial Services (Misember 10-18) (Misember 10-142), BSE (Member 10-1449), Misember (Member 10-15930) & NCOEX (Member 10-1424) hiswing the registered office as given below, with defect then 29 July 2024 any person design with below meritored Authorised Person should do so at his or her own risk. Mis. Mobilat Owal Financial Services Limited, shift not to leafet for any doming with them.

Name of the Authorised Person : MAHENDRA GODARA
Trade name of the Authorised Person : MAHENDRA GODARA

Address of AP : S/O RAM NIWAS GODARAA, NOJLOKI KI DHANI, NAGAUR, 341305, NAGAUR, RAJASTHAN.

Non-adherence to Compliance In case of any queries, investors are requested to inform Motilal Oswal Financia Services Limited at the following address within 15 days from the date of issuinct this notice: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot Prabhadevi, Mumbai - 400 025.

NCDEX

SALE NOTICE UNDER IBC,2016
M/s. SURYAJYOTI SPINNING MILLS LTD (In Liquidation)
iquidator's address: 7-1-285, Flat No. 103, Sri Sai Swapna sampada Apartments

Lot No.	Asset D	escription	Reserve Price (in Rs)	Amount (in Rs)	E Auction timings on 30th August 2024	
1.	basis, Company ha capacity of 86,560 r Makthal Burgul and R installed capacity of 15	e (as going concern) is Installed Spinning ppindles at 3 Units at ajapur and 4th Unit has 0 Lakh Mts PA for fabric, ints are around 50 Km rom Hyderabad Airport.	Rs.140 Cr	Rs.14 Cr	11 AM to 12 Noon	
	(0	OR)				
2.	Makthal Unit as a wh	ole	Rs.23.13 Cr	Rs.2.32 Cr	1 PM to 2 PM	
3.	Rajapur Unit as a wh	ole	Rs.42.93 Cr	Rs.4.30 Cr	2 PM to 3 PM	
4.	Kurchrekal Unit as a	whole	Rs.57.99 Cr	Rs.5.80 Cr	3 PM to 4 PM	
5.	Burgul Unit as a who	le	Rs.24.77 Cr	Rs.2.48 Cr	4 PM to 5 PM	
6.	Vehicles, F&F, Computers a	nd Financial Assets of the CO.	Rs.3.03 Cr	Rs.0.31 Cr	5 PM to 6 PM	
	Last Date for S	Submission of Eligibilis	y Documents	14-08-202	4	
	Date of Intima	16-08-202	4			
	Last date for li	rspection		23-08-202	4	
	Last date for E		27-08-202	4		
	E- Auction Dat	0		30-08-202	4	

eris) for value maximization and trained for lost 1 but bids not receipted the further did (2) in case bids received for lost 1 but bids not receipted bidser will be considered as successful bidser and the canceled. Lot 8 will be add only in case of sale of all the high for some of the uses. But not bett No. 1, then the liquid think for some of the uses. But not bett No. 1, then the liquid wavelable or E. Ruschicon Platform, thillips: Exhabitactions of the companies of the comp

Sd- Madhusudhan Rao Gonugunta, Liquidator IBBI Reg No.: IBBI/PA-001/IP-P00181/2017-18/103 AFA Valid till 12th Sep 2024 cirpsuryaj@gmail.com (Process Specific) Cell No.8074633502 & 9177715558

Payments Bank

ि फिनो पेमेंट्स बैंक **FINO PAYMENTS BANK LIMITED**

red Office: Mindspace Julnagar, Pist No Gen 2/1/F, Tower 1, 8" Floor, TTC Industrial Area, MIDC Shriwane, Navi Mumbai-400 706 Website: www.finobank.com, Tel.: 022-7104 7000, Email: csi@finobank.com

			Quarter Ended		Year Ended
S.No	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	1000000	Unaudited	(Refer note 2)	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	43,686	40,130	34,831	1,47,838
2	Net Profit (+)/ Loss (-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,427	2,529	1,870	8,630
3	Net Profit (+)! Loss (-) for the period before Tax. (after Exceptional and/or Extraordinary items).	2,427	2,529	1,870	8,630
4	Net Profit (+)/ Loss (-) for the period after Tax. (after Exceptional and/or Extraordinary items)	2,427	2,521	1,870	8,622
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit](Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	NA	NA	NA.	NA
6	Paid up equity share capital (Face Value of ₹101- each)	8,321	8,321	8,321	8,321
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet)	(+)	- 1		54,474
8	Net Worth	56,578	56,637	53,884	56,637
9	Detit: Equity ratio	1.20	1.11	1.46	1.11
10	Earning per share (EPS)- (not annualised)		9		
	A Basic EPS	2.92	3.03	2.25	10.36

b. Diluted EPS 2.91

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Sank at its meeting field on July 31, 2024. The financial results for the quarter ended June 30, 2024 have been subposed to limited review by AP Sancgin & Co. Charlend Accountation, the Statistry Central Auditors of the Sank.

For and on behalf of the Board of Directors Fino Payments Bank Limited

R R KABEL LIMITED

(CIN: L28997MH1995PLC085294)

Regd. Off.: Ram Ratna House, Oasis Complex, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai – 400 013 T:+91-22-2494 9009 / 2492 4144. F: +91-22-2491 2586. Email ID: investorrelations.rrki@rrglobal.com

STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

(₹in Lakhs except earning per share)

	1		STAND	ALONE		CONSOLIDATED				
200			Quarter Ended		Year Ended	7	Quarter Ended		Year Ended	
Sr. No.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
	(Unaudited)	(Unaudited) (Refer Note v)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Refer Note v)	(Unaudited)	(Audited)		
1.	Total Income from operations (net)	182663.19	177338.89	161359.70	665718.44	182663.19	177338.89	161359.70	665718.44	
2.	Net Profit (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	8565.62	10548.50	9872.15	40497.94	8614.43	10573.48	9938.77	40609.15	
3.	Net Profit (before tax, after Exceptional and / or Extraordinary items)	8565.62	10548.50	9872.15	40497.94	8614.43	10573.48	9938.77	40809.15	
4.	Net Profit after tax (Share of Owners of the Company) (after Exceptional and / or Extraordinary items)	6389.06	7847.46	7368.16	29701.74	6437.87	7872.44	7434.78	29812.95	
5.	Total Comprehensive Income (Share of Owners of the Company)	9279.45	6928.22	10348.64	32029.09	9187.86	6954.08	10389.57	32120.11	
6.	Paid up Equity Share Capital (tace value of ₹5/- per share)	5640.94	5640.94	4784.82	5640.94	5640.94	5640.94	4784.82	5640.94	
7.	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date				176791.97				177208.61	
8.	Earnings per share (not annualised for the Quarters)									
	- Basic (in ₹)	5.66	7.01	6.63	26.52	5.71	7.03	6.69	26.62	
	- Diluted (in ₹)	5.65	6.99	6.62	26.48	5.69	7.02	6.68	26.57	

- Notes:

 1) The above standatione and consolidated financial results of R R Kabel Limited ("the Company") have been prepared in accordance with and comply in all material aspects with the Indian
- The above standalone and consolidated financial results of R R Kabel Limited ("the Company") have been prepared in accordance with and comply in all material aspects with he Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 13 of the Companies Act, 2013 (if the act)" read with revearfuler is saved there under and in terms of Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulation), as amended. The lift Indianal Composities and Exchange beard of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulation), as amended. The lift Indianal Composities and Exchange websites was been exceeded as the company's website www.risabel.com.
 If he above standance and consolidated financial results have been reviewed and recommended by Justic Committee at its meeting held on 30 July 2024. The Board of Directors at their meeting held on 30 July 2024 have approved the above results and taken them on record. The statutory auditors of the Company have expressed an unmortified review conclusion on the standance and consolidated financial results. It also that the standance and consolidated financial results are advantaged to the company and residences of some of its directors and employees. The Company and residences of some of its directors and employees. The Company and testidences of some of its directors and employees. The Company and testidences and employees are companied results, it also committees the consideration of the Search as on the date of issuance of these financial results, therefore, the consequent impact on these financial results, it and is a series and an expert of the Company and accordingly promised and substantial presidence of the Company and accordingly promised and substantial presidence of the Company and accordingly promised and substantial presidence of the Company and accordingly promised and substantial presidence of the Company and accordingly
- (v) The Continuous and the Conti

For and on behalf of the Board of Directors of R R KABEL LIMITED Sdi-

Tribhuvanprasad Rameshwarlal Kabra Executive Chairman DIN: 00091375

Ahmedabad

HIM TEKNOFORGE LIMITED
(Formerly known as Gujarat Automotive Gears Limited)
CIN: L29130HP1971PLC000904
Registered Office: Vill Billanwali, Baddi – 173205, Distt: Solan (H.P)
Telephon No.:+91(1795)56420F EAN No.:+91(1795)

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER ENDED ON 30.06.2024 (Rs. in Lacs) Except EPS									
Sr. No.	Particulars	Quarter ended on 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended on 31.03.2024 (Audited)	Quarer ended on 30.06.2023 (Unaudited)	Year ended on 31.03.2024 (Audited)					
1. 2.	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10560.45 332.37	9968.75 482.90	9911.24 202.41	37592.12 970.46					
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (afterExceptional and/or Extraordinary items)	332.37	482,90	202.41	970,46					
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	216.71	370.02	142.47	711.17					
5.	Total Comprehensive Income for the period Comprehensive Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	226,96	409,55	143,23	751,59					
6.		157.32	157.32	157.32	157.32					
7.	Reserves excluding Revaluation Reserve (as per audited Balance Sheet as at 31st March)	-	-	-	17844.00					
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) - Basic: Diluted:	2.75 2.75	4.70 4.70	1.81 1.81	9.04 9.04					

The above unusualed finencial results were reviewed by the Audi Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 31st 2024. These Finencial Results for the quarter ended 3 are 30, 2024 are available on the Bombay Stock Exchange Webstew-websteindscarp and on the Company Websteine-websteindscarp command on the Company Websteine-websteindscarp companies. 3 The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Spraider's (Indian Accordance) that Indian Accordance with the Indian Accordance with the Indian Accordance with the Indian Accordance with the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India. Accordance with the current period figures, wherever considered necessary.

An Ashalf of Repair of Directors Him Teknoforge Limited

On behalf of Board of Directors Him Teknoforge Limited

PLACE: Chandigarh DATED: 31,07,2024

Rajiv Aggarwal Jt. Managing Director (DIN No. 00094198)



For All Advertisement Booking

Call: 0120-6651214

RR KÄBEL

INTERGLOBE AVIATION LIMITED

(IN: L62100DL2004PLC129768 Registered Office: Upper Ground Floor, Thapar House, No. 2, Western Wing, 124 Janpath, New Delhi-110001, India Tel: +91-9650098905; Fax: +91 11 43513200 E-mail: investors@goindigo.in; Website: www.goindigo.in

Notice of the 21* annual general meeting and remote e-voting information

Notice is hereby given that: The XI™ Hanual General Meeting (*HGM*) of the Members of Interclable Philation Limited (*Compony*) will be held on Friday, Rugust 23, 2024, at 11:00 a.m. (IST) through video conferencing-lother audio-visual means (*WCOFMM*), is compliance with McG circular no. 09/2023 ofcided Selection on SelBHO/CINFOP-0P-0P/RIGR/2023-167 dated Cordor 7, 2023, the Componies are allowed to hold RGM through VCOFMM, without the physical presence of Members at a common venue. Therefore, the RGM of the Compony is beling held through VCOFMM to transact the business as set forth in the Notice of the RGM.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the RGM and Rnnual Report for PV 2025-24 have been sent to all the Members whose email IDs are registered with the Company Deposition Portion(2015). The Notice of RGM and Rnnual Report one lost conclibble on the website of the Company under Investor Relations section at www.pgindipolin. stock exchange websites i.e. 85¢ limited or was a proper of the Company under Investor Relations section at www.pgindipolin. stock exchange websites i.e. 85¢ limited or was under the Company under Investor Relational Scot Schange of India Limited to www.pgindipolin.com and the National Scot Schange of India Limited to www.pgindipolin.com and on the website of National Securities Depository United ("NSDL") or, https://www.encitg.resil.com

Members holding shares either in physical mode or demoterialised mode, as on the aut-off date, i.e., as on Rugust 16, 2024, may est their vote electronically on the business as set forth in the Notice of the RCM through the electronic voting sustem of MSU. The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares hold by them in the poid-up equity share capital of the Company, Members participating through the VC OPMM facility shall be reckioned for the purpose of quarum under Section 103 of the Companies Rct, 2013.

All the Members are informed that:

- The business as set forth in the Notice of the RGM may be transacted through remote e-voting or e-voting at the RGM.
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the RGM shall be August 16, 2024.
- The remote e-voting shall commence on Tuesday, Rugust 20, 2024, at 9:00 a.m. (IST) and end on Thursday, Rugust 22, 2024, at 05:00 p.m. (IST). The remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. on flugust 22, 2024.
- SUU p.m. on Hugust 22, 2024.

 Rry person who ocquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice of the RGM is sent and holds shares as on the act off date is. Rugust 16, 2004, may obtain the logal ID and possured by sending a request at enoting@msdl.com. However, if heldhe is afteredly registered with NSUI for remote e-voting, then heldhe can use his/her existing user ID and possured for costing the vote.
- Members may note that:

Date : August 1, 2024 Place: Gurugram

- a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change
- b) The facility for e-voting will also be made available during the RGM, and those members present the RGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voti and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting syste during the RGM;
- c) The Members who have cost their votes by remote e-voting prior to the RGM may attend the RGM but shall not be entitled to cost their votes again; and
- d) Only persons whose name is recorded in the register of Members or in the register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM;
- vi. The manner of e-voting remotely and during the RGM for members holding shares in demoterialised mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the RGM.
- VIII. In case of queries relating to remote e-voting, Members may refer to the frequently fished Questions (RRQs) and e-voting year manual in the "Douveloard" excision of NSDI's unbrothe or crill the troll free no 1022 4886 7000 or contact Poliovi Minote, Senior Manager NSDI or evoting@frsdl.com; Rodress 4° Floor, A Ullian, Trade World, Kamala Mills Compound, Senapoti Bapat Marg. Lower Parel, Mumbo 400 013.

For InterGlobe Aviation Limited

Neerja Sharma Company Secretary and Chief Compliance Office



Place : Mumbai Date : 30 July 2024 financialexp.epapr.in



माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड कालवश

नवी दिल्ली: माजी किकेटपट अंशुमन गायकवाड यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. गायकवाड यांनी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २००० साली त्यांच्या प्रशिक्षणाखालील भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स करंडकाचे उपविजेतेपद पटकाविले होते. लंडनमधील किंग्ज कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर रक्ताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. गेल्या महिन्यातच ते मायदेशी परतले होते. त्यांच्या उपचारासाठी बीसीसीआयने १ कोटी रुपये देऊ केले होते. तसेच १९८३च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंनीही गायकवाड यांना आर्थिक मदत दिली होती.

पोलिसांवर उकळते पाणी टाकल्याने पाच जखमी

भाईंदर : चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर एका कुटुंबाने उकळते पाणी फेकल्याची घटना बुधवारी संध्याकाळी भाईंदर येथे घडली. या घटनेत चार पोलिसांसह एक पंच होरपळे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाईंदर पश्चिमेच्या गीता नगर येथील वालचंद प्लाझा इमारतीमध्ये चौबे कटंबीयांनी प्रतिभा तांबडे यांची सदिनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. मात्र चौबे कुटुंबीय ती सदनिका रिकामी करत नसल्याने घर मालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होता. या संदर्भात तक्रार आल्यानंतर भाईंदर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत गायकवाड. पोलीस हवालदार दीपक इथापे, किरण पवार, शिपाई रवी वाघ, शिपाई सलमान पटवे आणि पंच विजय सोनी गेले होते या वेळी चौबे कुटुंबीयाने दरवाजा उघडून उकळते पाणी पोलिसांच्या अंगावर फेकले. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी अजय चौबे आणि त्याच्या आई-वडिलांना अटक केली आहे, अशी माहिती परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी टिली

नरेश गोयल यांना दिलासा कायम

मुंबई : कॅनरा बॅंकेची ५३८ कोटी रपयांची फसवणूक केल्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोवल पुजरवजच संस्थापक नरश गायल यांच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाला उच्च न्यायालयाने बुधवारी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली. गोयल यांच्या मुदतवाढीच्या

. सक्तवसली मांगणाला संवायसुरा मंचालमालयातर्फे (ईडी) विशेष सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला, तसेच, गोयल यांना वैद्यकीय समस्या असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे, असेही म्हटले. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने मात्र गोयल यांच्या जामीनाला मुदत्वाढ केली जाऊ शकते, असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, गोयल यांची मागणी मान्य करून त्यांच्या अंतरिम वैद्यकीय जामीनाला दोन मिहन्यंची मुदतवाढ दिली. गोयल हे कर्कग्रस्त असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

धारावीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी आणखी

दोघांना अटक

मुंबई : रस्ता ओलांडण्यावरून झालेल्या वादातून अरविंद वैश्य याच्या हत्येनंतर हत्येप्रकरणी आणखी दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात अटक आरोपींची संख्या 🗙 वर पोहोचली आहे. धारावीतील राजीव गांधी नगरमध्ये कुटुंबासोबत राहात असलेल्या २६ वर्षीय अरविंद वैश्य याची आ्रोपी नियाज शेख आणि आरिफ शेख यांनी निर्घणपणे हत्या केली होती. पोलिसांनी आरोपी नियाज अस्लम शेख उर्फ अल्लु नियाज अस्तम परेख उर्फ अल्लु (२४) याला ताव्यात घेतले. ल्यानंतर मृत अर्रविद्या पाऊ शैलेंद्रकुमार (३०) याची तक्रार नोंदद्म घेत हल्लेचा गुन्दा ताखल करून अल्लुसङ आरिफ मोहम्मद आरिफ शेख (२३) याला ताब्यात घेत अटक केली होती. याप्रकरणी शेर अली शेख व अन्दुल कादीर शेख या आणखी दोघांना बुधवारी अटक करण्यात आल्याची महिती पोलिसांनी दिली.

नवी मुंबईच्या धर्तीवर आंध्रच्या राजधानीची उभारणी

आंध्र प्रदेशच्या नगरविकासमंत्र्यांची सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा महामंडळाच्या विविध प्रकल्पांना भेट

पनवेल : आंध्र प्रदेश सरकार त्यांचे अमरावती हे राजधानीचे हरित शहर वसविण्यापूर्वी सिडको मंडळाने उभारलेल्या नवी मुंबई व परिसराच्या पायाभूत सुविधांचा अभ्यास करत आहे. बुधवारी आंध्र प्रदेशचे नगरपालिका प्रशासन आणि नगर विकासमंत्री डॉ. पी नारायण यांच्यासह आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील सिडको

... सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तन गोयल यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पाच्या सादरीकरणातून माहिती आंध्र प्रदेशच्या अधिकाऱ्यांना

ा. आंध्र प्रदेश सरकार आंध्र (अमरावती) येथील २१७

चौ.किलोमीटर क्षेत्रावर हरित राजाधीनचे शहर विकसित करत आहे. २०५० पर्यंत या हरित शहराची लोकसंख्या ३५ लाख गृहीत धरून नियोजन केले जात आहे. यात पिण्याचे पाणी, रस्ते, दळणवळण, मलनिस्सारण योजना, पावसाळी गटार यांसारख्या पायाभूत सुविधांसह सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, सरकारी संकुल तसेच १५७५ एकर क्षेत्रावर सचिवालय,

इमारत बांधण्याचे नियोजन आंध सरकारने सरकारच्यावतीने गृहनिर्माण व इमारत सविधांसह शहराच्या औद्योगिक व्यावसायिक आणि सामाजिक व सांस्कृतिक गरजा ज्याप्रमाणे सिडको मंडळाने नवी मुंबईत केल्या आहेत. त्याच धर्तीवर आंध्र प्रदेश सरकार उभारेल यासाठी हा दोन दिवसांचा अभ्यास दौरा आखला आहे.

Godrej | PROPERTIES **Godrej Properties Limited**

CIN No. L74120MH1985PLC035308
Regd Office: Godrej One, 5th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mum bai - 400 079, Maharashtra, India; Tel.: +91 22 6169 8500;

Sr.No.	Particulars	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2024 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	(₹ in Cre Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Revenue from operations	739.00	1,426.09	936.09	3,035.62
2	Profit before tax	716.23	600.99	192.92	999.99
3	Profit after tax	518.80	478.01	133.69	747.06
4	Profit after Tax (After Non Controlling Interest)	520.05	471.26	124.94	725.27
5	Total Comprehensive Income	518.53	475.86	134.06	745.76
6	Total Comprehensive Income (After Non Controlling Interest)	519.78	469.13	125.31	723.99
7	Paid-up Equity Share Capital (face value per share: ₹5)	139.03	139.02	139.01	139.02
8	Earnings Per Share (* Not Annualised) (Amount in INR)				
Ī	(a) Basic (₹)	18.70*	16.95*	4.59*	26.09
1	(b) Diluted (₹)	18.70*	16.95*	4.59*	26.08

Sr.No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Revenue from Operations	189.47	659.90	309.98	1,330.61
2	Profit before tax	669.43	267.16	158.11	714.25
3	Profit after tax	491.32	216.89	121.34	564.35
4	Paid-up Equity Share Capital (face value per share: ₹5)	139.03	139.02	139.01	139.02
5	Reserves (excluding Revaluation Reserve)	10,865.24	10,373.26	9,928.72	10,373.26
6	Net worth	11,004.27	10,512.28	10,067.73	10,512.28
7	Gross Debt	11,456.21	10,086.52	7,556.49	10,086.52
8	Debt Equity Ratio (Net)	0.70	0.62	0.56	0.62
9	Earnings Per Share (* Not Annualised) (Amount in INR)				
İ	(a) Basic (₹)	17.67*	7.80*	4.46*	20.30
	(b) Diluted (₹)	17.67*	7.80*	4.46*	20.29
10	Debt Service Coverage Ratio (DSCR)	3.76	1.91	0.20	1.59
11	Interest Service Coverage Ratio (ISCR)	3.76	1.91	1.66	1.59

Place: Mumbai Date: July 31, 2024

Note
(a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligat
Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.beindis.
www.mseindis.com. The same is also survailable on the Company evelsite viz. www.beindis.com
(b) For the item referred in such clause (ii) to (i) of the Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the perinent disclosure
made to BSEL (And and can be accessed now web benefit accommanded to BSEL (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the perinent disclosure

RP-Sanjiv Goenka Group

Growing Legacies



फर्स्टसोर्स सोल्युशन्स लिमिटेड

(प्रति भाग नोंद आणि प्रति समभाग नोंद व्यतिरिक्त र दशलक्षां									
		र	ाजी संपलेली तिमा	ही	रोजी संपलेले वा				
अ. क्र.	तपशील	३० जून २०२४	३१ मार्च २०२४	३० जून २०२३	३१ मार्च २०२४				
yn.		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित				
8	एकूण उत्पन्न	१७,९२९.३५	१६,७३२.७४	१५,३०९.४३	\$3,630.69				
ę	कालावधीतील/ वर्षांतील निव्वळ नफा/								
	(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ अथवा								
	असाधारण बाबीपूर्व)	१,६७२.५६	१,५९२.९०	૧,५५૨.૧૨	६,२९६.७५				
ş	कालावधोतील/ वर्षातील करपूर्व								
	(अपवादात्मक आणि/ अथवा असाधारण								
	वार्वीनंतरचा) निव्वळ नफा/ (तोटा)	१,६७२.५६	१,५९२.९०	१,५५२.९२	६,२९६.७५				
¥	कालावधीतील/ वर्षातील करोत्तर								
	(अपवादात्मक आणि/ अथवा असाधारण								
	बाबीपश्चात) निव्बळ नफा/ (तोटा)	१,३५२.४९	१,३३५.०२	१,२५९.८५	<i>વ,</i> १४७.२५				
4	कालावधीतील/ वर्षातील एकूण समावेशक								
	उत्पन्न	१,४३६.३१	१,६७९.९८	१,३२१.१५	વ,દ્દવશ.દ્દછ				
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल	६,९६९.९ १	६,९६९.९१	६,९६९.९१	६,९६९.९१				
b	लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे								
	राखीव निधी (पुनर्म्,ल्यांकन राखीव निधी								
	वगळून)				30,038.88				
6	(प्रत्येकी ₹ १०/-च्या) प्रति भाग मिळकत								
	ए, पायाभूत :	2.50	8,98	2.64	હ.५૨				
	वी. सौम्यीकृत :	2,92	2,90	2,60	9,38				

३० जून २०२४ ३१ मार्च २०२४ ३० जून २०२३ ३१ मार्च २०२४ 8,989.98 8,808.88 3,883.83 करनिर्धारणपूर्व निव्वळ नफा 3,360.80 करनिर्धारणोत्तर निव्वळ नफा 986.49 932.68 30.583 3,884.88

या रिमार्तीरत्यान कंपनीने विवन्देसम् विवनंत सोल्कुतन्त्र औष्ट सर्वितंसस् प्रशानंत्र विविदेश (''वनुवीपस्परम') व लांचा उपकंपना योच्या व्यवसार्वोचा १००५ इतिवादी इंटरस्ट आणि निर्माण, ३९,२५ दशलक अमेरिकन डीजर्मच्या खंदवी मृत्यात संसादन केते आहे, प्रदान करणवात्र आलेल्या खंदवी मृत्यातील ५५३.०६ दशलक स्पन्ने हिमार्यात कार्याच्या नाच्या मृत्याला बादन केते आहे. प्रदान करणवात्र मार्चाच्या कार्यात्र स्वात्र मार्चाच्यात्र नाच्यात्र मार्चाच्यात्र स्वात्र मार्चाच्यात्र स्वात्र मार्चाच्यात्र स्वात्र मार्चाच्यात्र स्वात्र स्वात्र स्वात्र मार्चाच्यात्र स्वात्र स्वात्य स्वात्र स्वात्य स्वात्य स्वात्य स्

द्धारता । तिनामाच्या बाटाबाटा बाराया । सन्यन्त अर्थना का.ह., रामाच्यान्, जारण्या, नाम्यान सारायवाटार्य्या र राम बीतिक जो बारायात्वायां त्यारं वार्यायां की कित संतर्त । बीतिक जारा ता संबी (जिस्टेन ऑक्किंग्रस्त कोष्ण डिक्क्कंग्रेल सिक्बायनेन्द्रम) रायुकेशस्त, २०१५चा वित्रेस्य ३३ अंतर्त रेचेक (क्यों विक्रायां कोर्यायां के प्रतिकार केर्यायां केर्यायां केर्यायां कार्यायां कार्यायां कार्यायां कार्यायां कार्यायां वार्यायां वार्यायां वार्यायां वार्यायां वार्यायां वार्यायां वार्यायां वार्यायां कार्यायां कार्यायां वार्यायां वार्य स्टॉक एक्स्चोंनसच्या वेबसाइट्सवर (www.bscindia.com आणि www.nscindia.com मध्ये) च कंपनीच वेबसाइटवर (www.firstsource.com मध्ये) उपरुब्ध आहे.

रितेश मोहन इंडनानी

स्थळ : मंबर्ड, भारत सीआवएन : एल६४२०२एमएच२००१पीएलसी१३४१४७ कार्यालय : ५वा मजला, पॅराडिम 'बी' विंग, माइण्डरपेस, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४

दुरध्वनी : +९१ २२ ६६६६ ०८८८ फॉक्स : +९१ २२ ६६६६ ०८८७ वेब : www.firstsource.com, ई-मेल : complianceofficer@firstsource.com





साहित्य अकादेमी

साहित्य अकादेमीने मान्य केलेल्या २४ भाषांतील लेखक व प्रकाशकांना **युवा पुरस्कार २०२५** साठी त्यांची पुस्तके पाठविण्यासाठी अकादेमी निमंत्रित करीत आहे. या भाषांतील भारतीय लेखक हे १ जानेवारी २०२५ पर्यंत ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असावेत. हा पुरस्कार रोख ₹ ५०,०००/- इतक्या रकमेचा आहे. जन्मतारखेच्या दाखल्यासह पुस्तके पाठविण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ आहे. जन्मतारखेच्या दाखल्याची साक्षांकित पत्यप्रत सोबत असल्याशिवाय ही पुस्तके दाखल करून घेतली **जाणार नाहीत.** पुरस्काराच्या अधिक तपशिलासाठी कृपया अकादेमीची वेबसाइट www.sahitva-akademi.gov.in

सचिव, साहित्य अकादेमी

सीबीसी ०९१०४/१२/०००२/२४२५

UFO

युएफओ मुव्हीझ इंडिया लिमिटेड

सीआईएन : L22120MH2004PLC285453 **नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय** : वेल्लुग्वल टेकनो पार्क , फॉर्ट # ५३/१, णा**र्क्**त च कार्यास्ट कार्यालयः चल्डुन्ट्ला ट्रन्ना चारु , त्याट ४ ५२ रोड #७, एमआवडीसी, मरोळ,अंथेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३ दुरख्यनी +११ २२ ४०३०५०६० **फॅक्स**: +११ २२ ४०३०५११० न : investors@utomoviez.com/संकेत स्थळ : www.utomoviez.k

गुंतवणूक शिक्षण आणि रक्षण निधी (आयईपीएफ) या मध्ये हस्तांतरित करणे

हाहरे देवने अधिकार - १८१३ में उपास्ता १८१३ है। इस पार्ट के प्राथम के प्रायम
"आपदोस्ताप्त्र" जा केंद्र सारवार स्थान केंद्रेणा नियोत्त इन्हर्ताती कार्य जायक करें,
कुन्त नियों का ये - उन्हर्ता नियों का ये - अपने क्षाण केंद्रेसीय करें के आपका केंद्रेसीय करें
केंद्रेसीय केंद्रियों नियों केंद्र में तीन केंद्रेसीय केंद्रियों केंद्रेसीय केंद्रियों केंद्रेसीय केंद्रेस is www.ufomoviez.com यावर उपलब्ध करून दिलेली आहे.

अधिक स्पष्टोकरण आणि साहाय्यासाठी खालील पल्यावर लिहावे :

युएकओ मृब्हीज इंडिया लिमिटेड वेल्युएवल टेकनो पार्क , प्लॉट #५३/१, रोड # ७. एमआवडीसी, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३

फारवानाशयल । डास्ट्रब्ट, नावक्रमयुद्धा, इंद्राबाद ५०००३२ दुराब्यानी -१८००-३०९-४००१ ईमेल : einward.ris@klintech.com संकेत स्थळ : www.klintech.com युएफओ मूम्बीन इंडिया लिमिटेड क्रांतिस अवस (पूर), सुबढ़ ६०००२२ दुरब्बनी: +९१ (२१) ४०३० ५०६० / ११ ईमेल: <u>investors@ufomoviez.com</u> संकेत स्थळ : <u>www.ufomoviez.com</u>

दिनांकः :ऑगस्ट ०१, २०२४ स्थानः : मुंबई

आर आर काबेल लिमिटेड

(CIN: L28997MH1995PLC085294)

नोंद कार्यालय: राम रत्ना हाऊस, ओॲसिस कॉम्प्लेक्स, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३ नी: + ९१-२२-२४९४ ९००९ / २४९२ ४१४४, फॅक्स: + ९१-२२-२४९१ २५८६, ईमेल आयडी : investorrelations.rkl@rrglobal.cor

३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकल आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सार

	(र लाखात प्रति भाग मिळकत वणळता)											
		एकल			एकत्रित							
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		Ť	संपलेले वर्ष				
अ क्र.	तपशील	30,06,2028	39.03.2028	30,06,2023	39.03,2028	\$0,06,2028	39,03,2028	30,06,2023	39.03.2028			
~		(अलेखापरिक्षित)	(सूचना ४ पहा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(सूचना ४ पहा)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)			
٩.	प्रचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	୩୯କର୍ଷ୍ୟ,୩୧	१७७३३८.८९	৭६৭২৬९,৩০	६६५७१८. ४४	१८२६६३.१९	95.58888	989346.00	66409C.88			
a,	निव्यळ नफा (करापूर्वी, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तु)	୯୯६५.६२	90486.40	९८७२. १७	४०४९७.९४	८६ १४.४३	90903.86	୧ ୧३८.७७	४०६०९.१५			
۹.	निव्बळ नफा (करापूर्वी, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तूंनंतर)	୯୫६୫.६२	90485.40	९८७२.१५	४०४९७.९४	८६ १४.४३	૧૦૬૭३,৪८	୧ ୧३८.७७	४०६०९.१५			
8.	करानंतर निव्बळ नफा (कंपनीच्या मालकांचे भाग) अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण वस्तूनंतर)	६३८९.०६	৩८১৫.১৮	৬३६८.१६	২९७०१,७४	ଷ୍ଟ ର ଓଡ	७८७२.४४	৩৪३৪.৩८	२९८१२.९५			
4.	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न (कंपनीच्या मालकांचे भाग)	९२७९. ४५	६९२८.२२	90386.68	३२०२९.०९	११८७.८६	६९५४.०८	90369,90	32920,99			
5 4.	पेड अप समभाग भांडवल (र ५/- प्रति भाग दर्शनी मूल्य)	यक्ष४०.९४	यह,४०.९४	8968.69	4680.48	4680. 48	य६४०.१४	8968.62	यद्दश्च.१४			
o.	ताळेबंद तारखेस पुनर्मूल्यांकित राखीव वगळुन राखीव				৭৬६৬९৭.९৬				৭৬৬২০८.६৭			
۷.	प्रति भाग मिळकत्(तिमाहीसाठी वार्षिक केलेले नाही.)											
	- बेसिक (₹ मध्ये)	ય,દદ	છ.૦૧	6,63	26,92	4,99	9,03	૬,૬૧	ବଷ,ଷ୍ଟ			
	- डायल्यूटेड (र मध्ये)	ય,દ્દય	6.99	6.62	२६.४८	ય.૬૧	છ.૦૨	ધ.ધ૮	28,90			

गर आर आर काबेल लिमिटेड ('कंगनी')ये वरील एक्ल आणि एक्सिस वित्तीव निष्कर्म, कंगनी अधिनियम २०१३ च्या कल्सम १३३ व त्या अनुस्ताने जाने केलेल्या संवधित नियमांच्या अनुस्ताने आणि स्थित्यिके अंग्रह एक्ल्येंज वर्षेड ऑड्ड प्रिक्ट इंडिंग्स इंडिंग्स वेडिंग्स अंग्रह अंग्रह स्थान स्थान कंग्रह इंडिंग्स इंडिंग्स कंग्रह अपने अधिन्तिय अभाग सम्पत्ति लेखा मानका (NDAS) वास के सीतिक बार्षीय आणि नियमांच्या अंग्रली अधिन्तिय अपने आर. एक्ल आणि एक्सिस वित्तीव निष्कर्यमां स्थान अंग्रह अस्ताईस्स www.bseindia.com, www.rseindia.com आणि कंग्नीयो वेबताईट्स www.risabel.com वर उत्तरच्या आहेत. 'क्ला परिकाण नियमिती ३० जुलै २०२४ पंजी झालेच्या वेठिंगस एक्ल आणि एक्सिस वित्तीव निष्कर्या प्राप्त अधिन अधिन कंग्नीया वेचताईस्स प्राप्त अस्ति अस

वित्तीय विकासीत्र असुपारित पुनगरतांका निकास व्यवस्त करा आहे. (१. २१ डिसंबर २०२२ रोजी संपत्तेच्या विसाहीत, आवकर कायवा, १९६९ च्या कत्म १३२ अंतर्गत कंपनीच्या काही आयारात आणि काही संचातक आणि कम्पाऱ्यांच्या निवासस्थानी ही शोध कारवाई करण्यात आती. कंपनीन शोध प्रस्थान कायकर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले आणि आवस्यक तपशील. स्पष्टीकरण आणि कामास्ये प्रदान केली, वित्तीय निकास आधी कंपनाच्या तारत्येच्यति कंपनीत्वा शोधाच्या परिणामावावत प्रातिकर विशामाव्यकृत कोणतेही संशेषण प्राप्त झारते नाही, त्यामुं, आ वित्तीय निवासीत्वा अणाण्या परिणामा आधील क्याने कार्या त्याने विद्या करणाच्या वित्तीय निवासी आणि व्यवस्थानात्वा कंपनीय आधील विद्यानीत्व कोणताही वास्तिव करणाच्या वित्तीय विद्यान कंपनीत्वा कार्याच्या वित्तीय विद्यान केला आधील क्यानेव कोणताही वास्तिवक प्रतिकृत्व परिणामाची अधेशा नाही आणि त्यानुसार १२ बार्य २०२१ रोजी संपतित्या तिवाही आणि वर्षाकरिता या वित्तीय निष्यक्षीमध्ये कोणतेही वास्तविक समायोजन आवस्यक नाही.

कंपनीक्डे IND AS १०८- "ऑपरेटिंग सेगमेंट्स" नुसार दोन अहवाल करण्यायोग्य विभाग आहेत (सर्व कालावधीसाठी सादर वेक्नेले १. वायर आणि वेब्बल आणि २. फास्ट-मुर्लिइग इलेक्ट्रिक्ट

करणाच्या भाव कर है । गुज़्स(MEG) ३१ मार्च २०२४ रोजी संपत्तेत्वा तिमाहीची आव्हेबारी संपूर्ण आर्थिक वर्षांची आव्हेबारी आणि प्रव्यक्षित वर्षांच्या आज पर्यतच्या संबंधित आर्थिक वर्षा आक्रोडवारी समतील साधत आहेत, ज्यांचे बैधानिक लेखापरिश्वकांहारे मध्यतित पुनगवलोकन केले आहे. संचालक

DIN: 00091375















42 जनसता

1 अगस्त, 2024

in that our Company has published the June 30, 2024 financials, investors may read the following with risk bodor 4 on page 18 of the LOF.

Assolitation of our businesses in our quarrenty investrations disclosed to the Stock Endingnes are more granules than the segment information in our financial results for a similar than the properties of the operating principations. The financial information relating to read adougations is included in the respective segments in our segment matter, however for easier of understanding of the acquired business. Capital Foods and Organic India Tanacia information have been included in India Foods and India reviews exercisived. Authorized we such results without a very properties of the prop

Particulars*	Three months ended June 30, 2024
A) Group	
Consolidated revenue growth, constant currency	16.33% (15.73% in constant currency)
Consolidated revenue organic growth, constant currency'	10.06% (9.47% in constant currency)
EBITDA: amount, growth ³	₹ 670.55 crore, growth: 22.50%
EBITDA Margin and Margin expansion ⁴	15.41%, higher by 78 bps
Group Not Profit Before Exceptional Items (GNP BEI): amount, growth ¹	₹ 302.05 crore, growth: 11.35%
GNP BEI Margin and margin expansion [®]	Margin % 6.94% lower -220 bps
EPS and EPS growth	EPS 3.05 and EPS growth -10.56%
EPS (BEI) and EPS (BEI) growth'	EPS (BEI) 3.17 and EPS (BEI) growth -7.77%
Net cash/(debt)8	₹ (2857.17) crore
B) Key Businesses	
India Beverages revenue growth*	5.51%
India Beverages revenue organic growth ^{ar}	0.63%
India Foods revenue growth"	30.26%
India Foods revenue organic growth [®]	14.39%
International revenue growth, constant currency ¹⁵	10.38% (8.15% in constant currency)
Capital Foods revenue	₹ 163.97 crore
Organic India revenue	₹ 70.57 crore
Combined gross margin of new acquisitions (Capital Foods + Organic India)16	48.40%

This reflects the growth in our consolidated revenue from operations over the corresponding quarter of the previous year including revenue from Organic India and Capital

Fixed
This reflects the growth in our constrictated evenue from operations (as acquisitions of Capital Foxds and Organic India) over the corresponding quarter of the previous year
EBTO fix acclusited as profit below exceptional items and six you finance costs, depreciation and amortation expresses, excluding other income (other than other nonoperating income) analogously. This fields is previous over
EBTO Allegoria is calculated as EBTOA divided by revenue from operations and margin expansion / decline represents the increase / decrease in margin 5% over the
corresponding quarter of the previous year.

services of the control of the contr

communicated to SEB and the 'Sock Exchanges. Further, this Addendum can be accessed on websites of.

I our Company if whe that concurrence come.

I the Register at wave Indicatine in on a said.

I the Register at wave Indicatine in on a said.

I the Register at a said in the Indicatine in one and in the Indicatine Ind

	LEAD MANAGERS TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	CHIEF FINANCIAL OFFICER	
Exercise Kotak* Investment Banking	AXIS CAPITAL	HSBC ◆▼	LINK Intime	Sivakumar Sivasankaran Chief Financial Officer 1113, Botawala building, 1st floor, Office #2-6 Horniman Circle, Fort. Mumbal 400 001. Maharashtra, India
Kotak Mahindra Capital Company Limited	Axis Capital Limited	HSBC Securities and Capital Markets India Private Limited	Link Intime India Private Limited	Tel: +91 22 6121 8400; E-mail: investor.relations@tataconsumer.com
Isa Floice, 7.2 BKC, Pelo No. C. – 7.7 G Block Bandra Kufla Complex Bandra (Essil), Manual 400 55f. Maharashtra, India Tel. +91 22, 438 0000 Felmal TCPL (rights)@kosk com Website: https://imeesstreetiness.kosk.com Investor griervans (b. Incirco-dessagi@kosk koom Contact parson. Garesh Rane SEBI Registration No.: 3M4000008764	1st floor, Asis House, C-2, Wada International Centine, Panchusing, Budhar Many, Will, Mumbal 440 025, Maharashira, India Tel. +91 22 423 2183 Tel. +91 243 2183 2183 2183 2183 2183 2183 2183 218	5:280, Mahalma Gandhi Roud, Fort, Mumbai 400.001 Maharanihra, Idad Sandari, Sandari Maharanihra, Idad Sandari Tel. +97:2:5664 1295 Mebatik hipto Jawa business habi co Jivien-gáringulationshabi- secuntes-aria-capata-marrai Hersetor gerkenne Di Investorgievance@fishbic.co.in Contact person. Rishi Tiwari Sumant Sharma SEBI Registration. ss. MeM000101033	C-101, 14 Floor, 247 Park, Lal Bahudor Shaaria Marg, Viktoria West, Marbai 400 083, Maharashtra, India Tel. 491 81061 14949 E-mail tophingsov deliginishmen co.in Website: www.linkinime.co.in threating deliginishmen.co.in Contact person: Shant Gopalkrithnan SEBI Registration No. IN 90000004058	Involtion may contact the Register to the locus or an Chair Fanciard Officer at on pro-base or pack-base related metals, All greatmons relating to the the SCSB gaining fall details such in same, address of the Applicant, consists making a single part of the SCSB gaining fall details such in same, address of the Applicant, contact movers, even all details such in same, address of the Applicant Contact of the SCSB wheel the Applicant Contact in the Applicant Contact in the Applicant Contact in the Pain pain page application. Set to case may be, was adjusted for the Applicant Contact in the plant page application, as the case may be, was adjusted for the Applicant Contact in the plant page application, as the case may be, was adjusted to the Applicant Contact in the plant page application of the State Point of the State Point Page 87 of the LOSS.

TAC CONSUMER PRODUCTS LIMITED is proposing, subject to requisite approxis, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and in this regard has filled the Letter of Offer dated July 23, 2024 with the Securities and Exchange Board of India, BSE Limited, National Shock Exchange of India Limited and Calcuta Shock Exchange. The Letter of Offer shall be available on the website of SEE at www.sel-join.com the w

and the Rights Equity Shares have not been, and will not be, registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act") and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registra policable state securities are. Accordingly, the Rights Equity Shares are only being offered and sold coulside the United States in offshore transactions a defined in and in reliance on Regulation Sunder the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the United States in offshore transactions a defined in and in reliance on Regulation Sunder the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the United States, and the Rights are offered or sold within the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the United States, and the Rights are offered or sold within the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the United States in Office and the Rights are offered or sold within the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the United States in Office and the Rights are offered or sold within the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only being offered and sold coulside the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only to the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only to the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only to the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only to the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only to the U.S. Securities Act to Eligible Equity Shares are only to th

बजाज फाइनांस लिमिटेड

FINANCE

THE AND THE STATE OF T

व्यवसाम महं नीचे अर्थित तसी तथा दस पर आगे के व्यवत के शिये वीरपस्त के चार्च के अधीन होगा।								
ऋणधारको/मारेटरो का नाम (एलएएन ने., ज्ञाव्या का नाम	प्रतिभूत परिसम्पत्ति (असल सम्पत्ति) का विवरण	मांग सूचना तिथि एवं राशि	ऋण संख्या	सांकेतिक कश्रा				
े प्रत्यान प्रितास , वर्ग के प्रति में स्था कर बात है प्रत्या के प्रत्या की स्था कर स्था है प्रत्या के प्रत्या की स्था स्था स्था कर	स्रोणन गरिया में जनपुश्लिक फोरप के प्राप्त कराया री. 3122 प्रच 3133, स्वस्त कोदस, हुर्लमात में दे के निकट, सरमात्र कारतील मोटेल, किरात अलीमह, अलीमह, उत्तर प्रदेश 20201 (हुर्लस मान-1500) मोटेल में प्रमु क्षा मान-1500 मोटेल मोटेली पूर्ण मोटिया मानिया मोटेली पूर्ण मोटिया मानिया मानिया मानिया मानिया मानिया प्रदेश मानिया मानिया मानिया मानिया प्रदेश मानिया मानिया मानिया मानिया मानिया प्रदेश मानिया मानिया मानिया मानिया मानिया मानिया प्रित्त मानिया	4.5.2024 एवं र. 31507951— (रु. इपकर्तीस साम्र प्रचारा इजार सात सी पंचानचे मात्र)	P586FBL4 684369	29,7,2024				
त्यार पंजराज (हुहुक्तावारण) का के देश राज्युक वर्षात्रों के प्रत्ये स्वाराजी जानीओं में हर त्या के किए व्यक्त के स्थान के सिक्त की के किए व्यक्त करते में हैं। राज्युक वर्षात्रों के प्रत्ये के स्थान की किए व्यक्त की की की किए व्यक्त की की किए व्यक्त की की किए व्यक्त की की की किए व्यक्त की								

HIM TEKNOFORGE LIMTED
(Formerly known as Gujarat Automotive Gears Limited)
CIN: L29330HP1971PLC000904
Registered Office: Vill Billanwali, Baddi — 173205, Distt: Solan (H.P)
Telephone No.+91(1795)564025 Fax No.+91(1795) 425467
E-mail: gujarat.gears@gmail.com, Website: www.himteknoforge.com

				(Rs.In	Lacs) Except EPS
Sr. No	Particulars	Quarter ended on 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended on 31.03.2024 (Audited)	Quarer ended on 30.06.2023 (Unaudited)	Year ended on 31.03.2024 (Audited)
1.		10560.45	9968.75	9911.24	37592.12
2.		332,37	482,90	202,41	970,46
3,	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	332.37	482,90	202.41	970.46
J 3.	(afterExceptional and/or Extraordinary items)	332,37	402,90	202,41	970,46
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	216.71	370.02	142,47	711.17
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5.		226.96	409.55	143,23	751.59
	Comprehensive Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income				
	(after tax)				
6.	Paid up Equity Share Capital (face value	157.32	157.32	157.32	157.32
	of Rs. 2I- per share)				
7.		-			17844.00
	(as per audited				
8,	Balance Sheet as at 31st March) Earnings Per Share (of Rs. 2/- each)				
10.	(for continuing and discontinued operations)	2.75	4.70	1,81	9.04
	Basic:	2.75	4.70	1.81	9,04
	Diluted:		**/0	1	0.04
_			1		

Notes:

I The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting hald on July 31st, 2024. These Financial Results for the quarter ended June 30, 2024 are available on the Bombay Stock Exhange Nethelse-www.bendis.com and on the Company's Website-www.bendis.com and on the Company's Website-www.bendis.com and on the Company's Nethelse-www.bendis.com and on the Company's Nethelse-www.bendis.com and on the Company's Stock Properties of the Company's Results of the Result

On behalf of Board of Directors Him Teknoforge Limite

Rajiv Aggarwal Jt. Managing Director (DIN No. 00094198) PLACE: Chandigarh DATED: 31.07.2024

RR KÄBEL

R R KABEL LIMITED

(CIN: L28997MH1995PLC085294)

Sivakumar Sivasani Chief Financial C

Regd. Off.: Ram Ratna House, Oasis Complex, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013. T ;+ 91-22-2494 9009 / 2492 4144. F: + 91-22-2491 2586. Email ID : investorrelations.rrkl@rrglobal.com

STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Refer Note v)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Refer Note v)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
2.	Net Profit (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	8565.62	10548.50	9872.15	40497.94	8614.43	10573.48	9938.77	40609.15
3.	Net Profit (before tax, after Exceptional and / or Extraordinary items)	8565.62	10548.50	9872.15	40497.94	8614.43	10573.48	9938.77	40609,15
4.	Net Profit after tax (Share of Owners of the Company) (after Exceptional and / or Extraordinary items)	6389.06	7847.46	7368.16	29701.74	6437.87	7872.44	7434.78	29812.95
5.	Total Comprehensive Income (Share of Owners of the Company)	9279.45	6928.22	10348.64	32029.09	9187.86	6954.08	10389.57	32120.11
6.	Paid up Equity Share Capital (face value of ₹5/- per share)	5640.94	5640.94	4784.82	5640.94	5640.94	5640.94	4784.82	5640.94
7,	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date				176791.97				177208.61
8.	Earnings per share (not annualised for the Quarters)								
	- Basic (in ₹)	5.66	7.01	6.63	26.52	5.71	7.03	6.69	26.62
	- Diluted (in ₹)	5.65	6.99	6.62	26.48	5.69	7.02	6.68	26.57

Place : Mumbai Date : 30 July 2024

- Notes:

 1) The above standation and consolidated financial results of R R Kabal Limited ("the Company") have been prepared in accordance with and comply in all material aspects with the Indian Accounting Standards (Ind-AS) notified under Section 133 of the Companies Ad. 2013 ("the act") read with helevant rules issued there under and in terms of Regulation 33 of Securities and Exchange Board of India Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulation), as amended. The full format of Isolatations and Consolidated Financial Results are available on the stock exchange websites. www.besindia.com. www.nseindia.com and also on the Company's website www.mrabel com.

 3) The above standations and consolidated financial results have been reviewed and recommended by Audit Committee at its meeting held on 30 July 2024. The Board of Directors at their meeting held on 30 July 2024 and promote the above results and staken them on record. The statutory auditors of the Company have expressed and unmodified review conclusion on the standation and consolidated financial results for the quarter ended 30 June 2024.

 3) Life to the rules and edid 10 December 2023 a search wides earth of the Company and or so that the Company and - standalore and consolidated financial results for the quarter ended 30 June 2024. In 2024 in 2024, and a consider the company and residences of some of its directors and employees. The Company extended full cooperation to the Income Tax Act, 1961 was carried out at certain premises of the Company and residences of some of its directors and employees. The Company extended full cooperation to the Income lax officials during the search and provided required details, clarifications, and documents. The Company thas not received any promunication from the Income Tax Department reparting the outcome of the search as on the state of issuance of the Intrancial results, therefore, the consequent inpact on these financial results, if any, is not ascertainable. However, after considering current position, management does not articipate any material adverse impact on the financial position for the Company and accordingly no material adjustments are required to these financial results for the quarter 30 June 2024 in this exploration.

 19 The Company has two reportable segment (presented for all periods) 1) Wires & Cables and 2) Fast-Moving Electrical Goots (FMEG) in accordance with Ind AS 108 "Operating
- segments'.

 y) The figures for the quarter ended 31 March 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published year to date unaudited figures upto third quarter of the respective financial year, which were subjected to limited review by the statutory auditors.

R R KABEL LIMITED

Sd/-Tribhuvanprasad Rameshwarlal Kabra Executive Chairman DIN: 00091375

